

प्राथमिक शिक्षकाकरिता (इ. १ ली ते ८ वी)
शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि
शिक्षक पात्रता परीक्षा (TEI) अनिवार्य करणेबाबत.
स्पष्टीकरण संधीची गणना करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन परिपत्रक क्रमांक :- टिईटी-२०१७/(प्र.क्र.३३५)/टीनटी-१
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक :- २४ नोव्हेंबर, २०१७

वाचा:- १) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. आरटीई-२०१०/(प्र.क्र.५७२)/प्राशि-१
दि.१३.२.२०१३.

२) शासन परिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, एसएसएन-२०१६/(३०/१६)/टिएनटी-२,
दि.३०.६.२०१६.

प्रस्तावना :-

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्ती (इ. १ ली ते ८ वी) केंद्रशासनाने निर्देशित केलेल्या किमान शैक्षणिक, व्यावसायिक अर्हतेनुसार तसेच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांमधून करण्याबाबत संदर्भाधीन क्र.१ च्या शासन निर्णयान्वये सूचित करण्यात आलेले आहे. तथापि मागासवर्गीच्या पदाचा अनुशेष आदिवासी परिक्षेत्रांतर्गत दुर्गम भागात बोली भाषा ज्ञात असलेल्या शिक्षकाची करावयाची नियुक्ती इत्यादी कारणामुळे नियुक्त करण्यात आलेले काही शिक्षक हे "शिक्षक पात्रता परीक्षा" उत्तीर्ण नसल्याचे आढळून आल्याने, सदर पात्रता परीक्षा प्रथम तीन संधीत उत्तीर्ण होण्याबाबत संदर्भाधीन क्र. २ च्या शासन परिपत्रकान्वये बंधनकारक करण्यात आलेले आहे.

सदर "शिक्षक पात्रता परीक्षा" उत्तीर्ण होण्यासाठी देण्यात आलेल्या प्रथम तीन संधीची गणना केव्हापासून करण्यात यावी याबाबत संभ्रम क्षेत्रीय स्तरावर असल्याचे निर्देशनास आल्याने सदर बाब शासन स्तरावर विचाराधीन होती.

शासन परिपत्रक :-

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये केंद्रशासनाच्या निदेशाप्रमाणे किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण असणाऱ्या शिक्षकाची नियुक्ती सरळ सेवेने दि.१३.२.२०१३ नंतर करण्यात आलेली असल्यास व असा शिक्षक राज्य शासनाने संदर्भाधीन क्र. १ च्या शासन निर्णयान्वये बंधनकारक केलेली "शिक्षक पात्रता परीक्षा" उत्तीर्ण नसल्यास, सदर शिक्षकाने उक्त परीक्षा संदर्भाधीन क्र. २ च्या शासन परिपत्रकानुसार प्रथम तीन

संधीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सदर तीन संधीची गणना दि.३०.६.२०१६ पासून पुढील लगतच्या तीन "शिक्षक पात्रता परीक्षा" अशी असेल.

२. दि. ३०.६.२०१६ नंतर रिक्त पदावर होणारी नविन नियुक्ती ही "शिक्षक पात्रता परीक्षा" उत्तीर्ण धारकाचीच राहिल.
३. कंत्राटी स्वरूपात शिक्षक पदावरील नियुक्ती बाबत संदर्भाधीन क्र.२ शासन परिपत्रक विहित करण्यात आलेल्या तरतूदी कायम राहतील.

हे शासन परिपत्रक शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१७११२७१७०१४०५९२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सं.द. माने)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई
- २) मा. विधान सभा/विधान परिषद सदस्य (सर्व), विधान भवन मुंबई
- ३) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई.
- ४) प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
- ५) आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे-१
- ६) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे-१
- ७) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे-१
- ८) सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक,
- ९) शिक्षण निरीक्षक (उत्तर / पश्चिम / पूर्व), मुंबई.
- १०) सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद (शिक्षणाधिकारी मार्फत)
- ११) खाजगी सचिव, मा मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
- १२) निवड नस्ती (टिएनटी-१)